

शुद्धि निवृत्ति-निधीच्या वर्गणीदारांसाठी
ठेव संलग्न विमायोजनेमध्ये सुधारणा.

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक - अनिनि-१०८९/प्र. क्र. ६०/१०/१२-अ,

संजालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक १२ सप्टेंबर, १९९०.

पदा :- पित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पीइएन-१७७५/१७७/७५/एन-२,
दिनांक ३१ मार्च, १९७५.

शासन निर्णय :- शुद्धि निवृत्ति निधी वर्गणीदारांच्या सुट्टीच्या दिवशी सामान्य सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या शुद्धि निवृत्ति निधीमधील वाढी वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतूने दिनांक १ एप्रिल, १९७५ पासून "ठेव संलग्न विमा योजना" सुरु केली आहे. ही योजना महाराष्ट्र सर्वसाधारण शुद्धि निवृत्ति निधी नियमावलीतील नियम "२१-अ" मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे.

३. चौथ्या केंद्रिय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार शासकीय कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी, १९८६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे दिनांक ३१ मार्च, १९७५ पर्यंत उक्त शासकीय निवृत्तिसील व महाराष्ट्र सर्वसाधारण शुद्धि निवृत्ति निधी नियमावलीतील नियम २१-अ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या ठेव संलग्न विमा योजनेच्या या संदर्भातील वित्तीय मर्यादांमध्ये सुधारणांचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या मर्यादा खालीलप्रमाणे सुधारण्यात येत आहेत :-

[अ] या योजनेच्यातील अतिरिक्त देय रकमेच्या कमाल मर्यादित वाढ करण्यात येत असून, ही मर्यादा स्वये १०,०००/- वरून २०,०००/- इतकी वाढविण्यात येत आहे.

[ब] वरील कमाल मर्यादेच्या अनुषंगाने या योजनेखालील अतिरिक्त देय रकम मिळण्यास वाढ होण्यासाठी शासकीय कर्मचा-यांच्या सुट्टीच्या २ वर्षांमध्ये त्यांच्या शुद्धि निवृत्ति निधी खात्यामध्ये शिफारसीची निगमन मर्यादा देखील खालीलप्रमाणे वाढविण्यात येत आहे :-

[१] वर्गणीदारांचे सुट्टीच्या २ वर्षांमध्ये जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर च्यतीत केला असेल त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा स्वये ४,०००/- किंवा त्याहून अधिक असल्यास त्याच्या खात्यावरील शिफारस उक्त २ वर्षांत कोणासाठी देखील स्वये १२,०००/- पेक्षा कमी नसावी.

[२] वर्गणीदारांचे सुट्टीच्या २ वर्षांमध्ये जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर च्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा स्वये २१,०००/- किंवा त्याहून अधिक पर्यंत स्वये २०,०००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिफारस उक्त २ वर्षांत कोणासाठी देखील स्वये २०,०००/- पेक्षा कमी नसावी.

[३] वर्गणीदारांचे सुट्टीच्या २ वर्षांमध्ये जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर च्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा स्वये ११५१/- किंवा त्याहून

अधिक परंतु २,२००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त २ वर्षांत कोणत्याही वेळी स्वये ४,५००/- पेक्षा कमी नसावी.

[४] रजिस्ट्रीदाराने मुत्सुलगत पूर्वीच्या २ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी, ज्या पदावर व्यतीत कला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा स्वये ११५१/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त २ वर्षांत कोणत्याही वेळी स्वये ३०००/- पेक्षा कमी नसावी.

३. हे आदेशा दिनांक १ जानेवारी, १९८९ पासून अंमलात येतील.

४. परंतु हे आदेशा निर्गमित झाल्यानंतर २ वर्षांच्या कालावधीत खाद्या शासकीय कर्मचाऱ्यांचा मुत्सु झाल्यास त्याला त्याच्या खात्यावरील कमीत कमी शिल्लक रक्कमेविषयक शासकीय सुधारित आदेशा लागू होत नसतील, तर त्याचे प्रकरणी शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक पीईएन्-१७७५/११४/७५/एत-२, दिनांक २१ मार्च, १९७५ मधील आदेशा लागू करणेत व त्या आदेशानुसार देय असलेले फायदे संबंधितांस घावेत.

५. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामध्ये या प्रमाणे सुधारणा करण्याची अधिसूचना यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. भविष्य निर्वाह नियम-२१-अ मधील इतर अटीच्या अनुषंगाने या आदेशाची अंमलबजावणी करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांबाने,

श्या. वं. कामतकर,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाचे सचिव,
मुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय तहाप्यक,

महालेखापाल-१ [लेखा व अनुज्ञेयता], महाराष्ट्र, मुंबई [१० जादा प्रतीतह],

महालेखापाल-२ [लेखा व अनुज्ञेयता], महाराष्ट्र, नागपूर [५० जादा प्रतीतह]

महालेखापाल-१ [लेखा परीक्षा], महाराष्ट्र, मुंबई [१० जादा प्रतीतह],

महालेखापाल-२ [लेखा परीक्षा], महाराष्ट्र, नागपूर [१० जादा प्रतीतह],

सचिव, महाराष्ट्र विधानसभेचे सचिवालय, मुंबई,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्यायशाखा, मुंबई,

प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

परिच्छेद उप महालेखापाल, मविष्य निर्वाह निधी मध्ये,
निवासी बिल्डींग, सोनवाला रोड, गोरेगांव, मुंबई ४०० ०६२

[५० जादा प्रतींसह]

- मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकणा मदन, नवी मुंबई,
- संचालक, लेखा व कोकागारे, मुंबई,
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- सर्व विभागीय आयुक्ता,
- सर्व जिल्हाधिकारी,
- सर्व जिल्हा कोकागार अधिकारी,
- सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासिने,
- ग्राम विकास विभाग/नगर विकास विभाग/वित्त विभाग [सेवा-२],
- मंत्रालयाचे इतर सर्व विभाग,
- महासंचालक, माहिती व जनसंपर्क संधालनालय, मुंबई [प्रतिध्दी पत्रक काढण्यासाठी]
- मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेले सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- मंत्रालय मध्यवर्ती संधालय, मंत्रालय, मुंबई [२ प्रती],

* पत्राने